# BEDMUTHA INDUSTRIES LIMITED

## CIN - L 31200MH1990PLC057863 MANUFACTURER & EXPORTER OF



★ ALL TYPES OF GALVANISED WIRES & BLACK WIRES

- \* ACSR CORE WIRES
- ★ CABLE ARMOURING WIRE & STRIPS
- ★ STAY WIRES & EARTH WIRES
- ★ M.S. & H.B. WIRES

- ★ SPRING STEEL WIRES
- ★ ROLLING QUALITY WIRES
- ★ P.C. WIRE & P.C. STRAND WIRES
- \* ROPE WIRES

- \* BARBED WIRE
- \* CHAIN LINK FENCINGS
- **★** WIRE NAILS
- ★ BINDING WIRES

Date: 04/09/2023

To

**BSE Ltd** 

Department of Corporate Services, Phiroj Jeejibhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 533270

Dear Sir/Madam,

To

**National Stock Exchange of India Limited** 

Listing Department,

C-1, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 0051

Symbol: BEDMUTHA

Sub.: Submission of News Paper Advertisement for the purpose of Thirty-Third (33<sup>rd</sup>) Annual General Meeting of the Company to be held on Monday, September 25, 2023 at 12.00 Noon.

This is to inform you that the Thirty-Third (33<sup>rd</sup>) Annual General Meeting of the Company is scheduled to be held on Monday, September 25, 2023 at 12.00 through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM").

Please find attached herewith the advertisement published in the newspapers for your record.

Kindly take a note of the same.

Thanking You,

For and on behalf of Bedmutha Industries Limited

Ajay Topale Company Secretary & Compliance Officer Membership No.: A26935

Encl.: as above

Regd. Office: Plot No. A-70,71,72, Sinnar-Shirdi Road, STICE, Musalgaon, Sinnar, Dist. Nashik Ph.: 02551-240420, Fax - 240482

Corporate Office: B-301/302, Sai Classic, Off. Palm Acres, Gavanpada Mulund (E) Mumbai. Ph.: (022) 21634422, 21637674/75, Fax: 022-21631667

Works: Plant - 1, Plot No. A-31 to 35 & 57, Sinnar-Shirdi Road, STICE, Musalgaon, Sinnar, Dist. Nashik Ph.: 02551-240069, Fax - 240482

Plant - 2, Plot No. A-70,71,72, Sinnar-Shirdi Road, STICE, Musalgaon, Sinnar, Dist. Nashik Ph.: 02551-240420, Fax - 240482 Plant - 6, Plot No. E - 1, MIDC Nardana, Phase - II, Waghadi - Khurd, Tal - Shindkheda, Dist - Dhule Ph.: 02562 - 262625



# **BEDMUTHA INDUSTRIES LIMITED**

CIN: L31200MH1990PLC057863 Regd. Office: A-70/71/72, STICE, Musalgaon MIDC, Sinnar Shirdi Road, Sinnar, Nashik - 422112

Telephone: 02551-240320 Website: www.bedmutha.com, E-mail: cs@bedmutha.com

# 1. Notice is hereby given that the Thirty Third (33rd) Annual 2023 at 12:00 Noon through Video Conferencing ("VC")

**NOTICE OF 33RD ANNUAL GENERAL MEETING** 

General Meeting (AGM) of Bedmutha Industries Limited ("the Company") is scheduled to be held on Monday, September 25, Other Audio Visual Means ("OAVM") in due compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Rules made thereunder read with the MCA's General Circulars No. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2022 and 10/2022 dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, May 05, 2022 and December 28, 2022 respectively and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with the SEBI Circular dated May 12, 2020, May 13, 2022 and January 05, 2023 to transact the businesses as set out in the AGM Notice.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM along with Annual Report for the financial year 2022-23 have already been emailed to all the members whose email addresses are registered with the Company RTA/ Depositories Participants.

2. In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and relevant provisions of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members with the remote e-voting facility to cast their vote electronically on the resolutions mentioned in AGM notice using the electronic voting platform provided by Link Intime India Private Limited (Link Intime). The facility of electronic voting shall also be made available during the meeting on the day of the AGM for those members who have not casted their vote by remote e-voting. The Board has appointed Mr. Sachin Sharma and failing him Mr. Vishwanath, Designated Partner of Sharma and Trivedi LLP, (Firm Reg. No. AAW-6850), Practicing Company Secretary, as Scrutinizer for conducting the voting process in a fair and transparent manner. The members may note the following:

a. Members holding shares either in physical form or dematerialized form. as on cut-off date, i.e. Monday, September 18, 2023 may cast their vote electronically on businesses as set out in Notice through such remote e-voting.

The remote e-voting period commences from Friday, September 22, 2022 at 9:00 A.M. (IST) and ends on Sunday, September 24, 2022 at 05.00 P.M. (IST). The remote e-voting module shall be disabled thereafter by Link Intime. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

Any person, who acquires shares and become a member of the Company after sending the Notice and holding shares as on the cut-off date i.e., September 18, 2023 may obtain the login ID and password by sending an email to evoting@linkintime.co.in by mentioning his/her folio number/DP ID and client ID number. However, if you are already registered with Link Intime India Private Limited for e-voting, then you can use your exiting user ID and password for casting your vote.

The facility of voting through electronic voting system shall also be made available at the AGM and the members participating in AGM through VC/OAVM, who have already not cast their vote by remote e-voting shall be available to exercise their right in the meeting.

The members who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again in the meeting.

Any person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depository as on the cut-off date only, shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at

the meeting. Detailed instructions for remote e-voting and e-voting during the AGM is provided in the AGM Notice.

h. Members may note that the notice of the 33rd AGM and Annual Report for the F.Y. 2022-23 are also available on Company's website (www.bedmutha.com), website of Link Intime (https://instavote.linkintime.co.in) as well as on the website of the Stock Exchanges (i.e. NSE & BSE).

In case of any queries / grievances connected with e voting, members may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022 -4918 6000. Members may also contact the Company at E-mail: cs@bedmutha.com.

# **BOOK CLOSURE**

Pursuant to Section 91 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, if any, it is hereby informed that the Share Transfer Books and Register of Members will be remain closed from Tuesday, September 19, 2023 to Monday, September 25, 2023 (both days inclusive) for the purpose of 33rd AGM of the Company.

> For Bedmutha Industries Limited **Ajay Topale** Company Secretary & Compliance Officer Membership No.: A26935

Date: September 02, 2023 Place: Sinnar, Nashik

## **PUBLIC NOTICE**

ALL CONCERN PERSONS AND PUBLIC AT LARGE are hereby called upon to note that land owners Mr. Sidhant Sunil Bamb and Mrs. Java Anil Bamb of land bearing Gat No. 117 Hissa No. 3A (Old Survey No. 87, Original Gat No. 117 Hissa No. 3) admeasuring 2468 Sq. Meter at Village Owala, Taluka and District Thane (SAID PROPERTY), have agreed and consented to execute Development Agreement or Agreement for Sale with my client, which is free from encumbrances and they have uninterrupted ownership rights therein, hence this notice is published to verify the title of the said landowners to the said

By this Notice I on behalf of my clients publishing this notice for verification of title of the said Land owners Mr. Sidhant Sunil Bamb and Mrs. Jaya Anil Bamb to the said property, if anybody is having any right, title and interest in the said property by way Sale, Transfer, Gift, mortgage, inheritance, Lease, Trust, claim, possession, reservation of any other way, they shall approach me at my following office address with their written objection and supporting documents duly certified for their claim within 14 days from the date of publication of this Notice, If no objections or claim received from anybody during the stipulated period then it will be presumed that they have no objection for dealing and then it will be treated that they have released their claim and my clients shall be free and at liberty to executed Development Agreement or Agreement for Sale with the said landlords, which please note.

Mr. Sanjay A. Kanade, Place - Thane. Date :- 02-09-2023 Advocate for Developer/Purchaser. O/a. 101, Kundchandra CHS Ltd.,

Opp. Holy Cross High School, K'Villa, Thane (W) 400 601.

## CLASSIC ELECTRICALS LIMITED

Reg. Off.: 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013. | Email Id: info.roc7412@gmail.com Tel. No. 022 -30036565 | Website: www.classicelectricals.co.in CIN: L25209MH1985PLC036049

## NOTICE OF 38<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING,

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 38" Annual General Meeting ("AGM") of Members of Classic Electricals Limited will be held on Wednesday, September 27, 2023, at 11:00 A.M. IST at the registered office of the Company situated at 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013, to transact business as contained in the notice of the 38th AGM.

In accordance with the circulars issued by MCA and SEBI, The electronic copies of the Notice of 38" AGM along with the weblink to access the Annual Report for the financial year 2022-23 has sent on September 02, 2023 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. The notice of 38" AGM and Annual Report for the financial year 2022-23 is available on the company's website i.e. www.classicelectricals.co.in and can be accessed on the website of the Stock Exchange in BSE Limited

Members who have not yet registered their email addresses are requested to register the same with their DPs in case the shares are held by them in electronic form and with Purva Sharegistry (India) Private Limited at support@purvashare.com in case the shares are held by them in physical form.

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, the Company is pleased to provide its members facility to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice of AGM using e-voting system of NSDL at www.evoting.nsdl.com. The Company has entered into an agreement with NSDL for facilitating remote e-

voting for AGM at www.evoting.nsdl.com. The Members are informed that:

a) The remote e-voting facility will be available during the following period:

Remote e-voting start date and time | Sunday, September 24, 2023 (9:00 a.m. IST)

Remote e-voting end date and time | Tuesday, September 26, 2023 (5:00 p.m. IST) The e-voting module will be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it

subsequently The remote e-voting shall not be allowed beyond Tuesday, September 26, 2023 (5:00

o) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Wednesday, September 20, 2023 shall be entitled to avail the facility of remote evoting as well voting in the AGM through ballot papers.

A Member can opt for only one mode of voting i.e. either through remote e-voting or by ballot papers.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e., Wednesday, September, 20, 2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in by mentioning their Folio No. DP ID and Client ID No. However, if the member is already registered with NSDL for remote e-voting, then the member can use his/her existing user ID and password for casting the vote ) Members are further informed that:

The Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 pm on Tuesday, September

The facility of voting through ballot paper shall be made available at the AGM. . Members may participate in the Annual General Meeting even after exercising his/ her right to vote through remote e-voting but shall not be entitled to vote again in the

e) In case of any queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for members available at the Downloads section of www.evoting.nsdl.com or call at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at evoting@nsdl.co.in.

The Company has appointed Mrs. Dhanraj Kothari of M/s. D. Kothari & Associates, Practising Company Secretaries, to act as a Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner. (Both Remote e-voting and ballot paper

It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Register of Members and Share Transfer Registers of the Company shall remain closed from Thursday, September 21, 2023 to Wednesday, September 27, 2023 (both days inclusive) for the purpose of 38th Annual General meeting of the In supersession of earlier circulars dated November 3, 2021 and December 14, 2021

Securities and Exchange Board of India (SEBI) vide its Circular No SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023, with effect from April 1, 2023, has mandated physical shareholders to submit their PAN, Nomination details, contact details, Bank account details and specimen signatures in prescribed forms (Form ISR-1, Form ISR-2, Form ISR-3 and SH-13 etc.) by September 30, 2023. Non-availability of any one of the above documents/details with the Company/RTA on or after October 1, 2023 will result in freezing of the physical shareholders' Folios pursuant to the said SEBI Circular. Physical shareholders are requested to submit the said documents before September 30, 2023.

BY ORDER OF THE BOARD For Classic Electricals Limited Rupali Dhiman

Date: 02-09-2023 Place: Mumbai Company Secretary & Compliance Officer

# **PUBLIC NOTICE**

ALL CONCERN PERSONS AND PUBLIC AT LARGE are hereby called upon to note that land owners Mr. Anil C. Bamb, Mrs. Jaya Anil Bamb, Mr. Amin alias Amit Anil Bamb, Mr. Rahul Anil Bamb, Smt. Chhaya Sunil Bamb and Mr. Sidhant Sunil Bamb of land bearing Gat No. 117 Hissa No.2/1B (Old Survey No. 87, Original Gat No. 117 Hissa No. 2) admeasuring 1410 Sq. Meter at Village Owala, Taluka and District Thane SAID PROPERTY), have agreed and consented to execute Development Agreement or Agreement for Sale with my client, which is free from encumbrances and they have uninterrupted ownership rights therein hence this notice is published to verify the title of the said landowners

By this Notice I on behalf of my clients publishing this notice for verification of title of the said Land owners Mr. Anil C. Bamb, Mrs. Jaya Anil Bamb, Mr. Amin Alias Amit Anil Bamb, Mr. Rahul Anil Bamb, Smt. Chhaya Sunil Bamb and Mr. Sidhant Sunil Bamb to the said property, if anybody is having any right, title and interest in the said property by way Sale, Transfer, Gift, mortgage, inheritance, Lease, Trust, claim, possession, reservation or any other way, they shall approach me at my following office address with their written objection and supporting documents duly certified for their claim within 14 days from the date of publication of this Notice, If no objections or claim received from anybody during the stipulated period then it will be presumed that they have no objection for dealing and then it will be treated that they have released their claim and my clients shall be free and at liberty to executed Development Agreement or Agreement for Sale with the said landlords, which please note.

Mr. Sanjay A. Kanade, Place - Thane. Date :- 02-09-2023 Advocate for Developer/Purchaser.

O/a. 101, Kundchandra CHS Ltd., Opp. Holy Cross High School, K'Villa, Thane (W) 400 601. Phone :- 022-2547 1744.

## SYNTHKO FOILS LIMITED

CIN: L27200MH1984PLC033829

Regd Office: 84/1, 84/2, Jamsar Road, Jawhar, Palghar-401603, Tel No.: 02520-295081

Web site: www.synthikofoilsltd.com | Email ID: foilslimited@rediffmail.com

NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on 29" September, 2023 at 03.00 pm through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8" April, 2020, 13th April, 2020, 5° May, 2020, 13° January, 2021, 8° December, 2021 & 5° May, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/ P/2022/62 dated 13" May, 2022 issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

NOTICE OF 38th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended or 31<sup>st</sup> March, 2023 will be sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants, in compliance with the said circulars. The aforementioned documents will also available on the website of the Company www.synthikofoilstid.com and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company as per the provisions of the Circulars.

The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of CDSL to provide the facility of remote e-voting/ e-voting at the AGM.

Members of the Company holding shares in physical form or who have not registered/ updated their e-mail addresses with the Company/ Depositories, are requested to send the following documents/ information via e-mail to support@purvashare.com in order to register/ update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote evoting or e-voting at the AGM:

1. Name registered in the records of the Company;

2. Dp Id & Client Id, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares held in demat form);

3. Folio No., Share Certificate (For shares held in physical form);

4. E-mail id and mobile number.

5. Self-attested scanned copies of PAN & Aadhaar.

 The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully go through the same

ON BEHALF OF THE BOARD FOR SYNTHIKO FOILS LIMITED

RAMESH DADHIA DATE: 03-09-2023 PLACE: JAWHAR

CHAIRMAN (DIN 00726044)

PICICI Bank

## SHIKHAR LEASING AND TRADING LIMITED

Regd. Office: 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg Lower Parel (West), Mumbai 400013. | Email Id: info.roc7412@gmail.com Tel. No. 022 -30036565 Website: www.shikharleasingandtrading.in CIN: L51900MH1984PLC034709

NOTICE OF 39<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING,

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

1. Notice is hereby given that the 39<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of Members of Shikhar Leasing and Trading Limited will be held on Wednesday, September 27, 2023, at 12:00 P.M. IST at the registered office of the Company situated at 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013 to transact business as contained in the notice of the 39th AGM

2. In accordance with the circulars issued by MCA and SEBI, The electronic copies of the Notice of 39th AGM along with the weblink to access the Annual Report for the the Notice of 39 AGM along with the weblink to access the Annual Report for the financial year 2022-23 has sent on September 02, 2023 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. The notice of 39 AGM and Annual Report for the financial year 2022-23 is available on the company's website i.e. www.shikharleasingandtrading.in and can be accessed on the website of the Stock Exchange in BSE Limited www.bseindia.com.

Members who have not yet registered their email addresses are requested to register the same with their DPs in case the shares are held by them in electronic form and with Purva Sharegistry (India) Private Limited at support@purvashare.com in case the

Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, the Company is pleased to provide its members facility to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice of AGM using e-voting system of NSDL at www.evoting.nsdl.com.

voting for AGM at www.evoting.nsdl.com. The Members are informed that:

subsequently. The remote e-voting shall not be allowed beyond Tuesday, September 26, 2023 (5:00

a) A person whose name is recorded in the register of members or in the register of

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. Wednesday, 20th September, 2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in by mentioning their Folio No. DP ID and Client ID No. However, if the member is already registered with NSDL for remote e-voting, then the member can use his/her existing user ID and password for casting the vote.

The Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 pm on Tuesday, September 26, 2023.

The facility of voting through ballot paper shall be made available at the AGM. iii. Members may participate in the Annual General Meeting even after exercising his, her right to vote through remote e-voting but shall not be entitled to vote again in the

Practising Company Secretaries, to act as a Scrutinizer to scrutinize the voting process in a fair & transparent manner. (Both Remote e-voting & ballot paper voting).

remain closed from Thursday, September 21, 2023 to Wednesday, September 27 2023 (both days inclusive) for the purpose of 39th Annual General meeting of the

In supersession of earlier circulars dated November 3, 2021 and December 14, 2021, Securities and Exchange Board of India (SEBI) vide its Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023, with effect from April 1, 2023, has mandated physical shareholders to submit their PAN Nomination details, contact details, Bank account details and specimen signatures in prescribed forms (Form ISR-1, Form ISR-2, Form ISR-3 and SH-13 etc.) by September 30, 2023. Non-availability of any one of the above documents/details with the Company/RTA on or after October 1, 2023 will result in freezing of the physical shareholder's 'Folios pursuant to the said SEBI Circular. Physical shareholders are requested to submit the said documents before September 30, 2023.

For Shikhar Leasing and Trading Limited

Vipul Popatlal Chheda

Place: Mumbai Wholetime Director

Branch Office: ICICI BANK LTD, Ground Floor, Ackruti Centre, MIDC Near Telephone Exchange, Opp Ackruti Star, Andheri East, Mumbai- 400093 PUBLIC NOTICE-TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET

[See proviso to rule 8(6)]
Notice for sale of immovable assets E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest

(Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the **physical possession** of which has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Limited will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis as per the brief particulars given hereunder;

Amount Outstanding Price | Date and Time of Earnest Money | Deposit | Date & Time of Property | E-Auction | Date & Time of Property | Date and Time of Property | Date & Time of Prope Details of the Secured asset(s) with known Borrower(s)/ Co-Borrowers/ Guarantors/ encumbrances, if any Deposit Loan Account No (A) (C) (E) (F) (B) (D) (G) Flat No.804, 8th Floor, Wing C Building Known As "Shri Balaji Enclave Co-operative Housing Mr. Pramod Kumar Chaudhary (Borrower) September 18, 2023 From 11:00 AM Septembe 26, 2023 1,50,44, 949/-1,28, 15,000/-From 11:00 A M M\S Surya Hybrid India Private Limited Society Ltd", Malad West, 01, Maharashtra Situated At Malad (As on (Co-Borrower) 02:00 PM Mr. Sandeep Jadavji Sudra Mrs. Shetal Creek, Chincholi Bunder Road, Taluka- Borivali, Mumbai-400064. Admeasuring an area Navinchandra Thakkar

The online auction will take place on the website of e-auction agency M/s NexXen Solutions Private Limited (URL Link-https://disposalhub.com). The Mortgagors/ noticee are given a last chance to pay the total lues with further interest till **September 25, 2023** before **05:00 PM** failing which, this secured asset will be solo as per schedule.

of 625 Sq.ft Rera Carpet Area Equivalent 58.07 Sq.mtrs (In Commecial Part Of Builder Dues).

as per schedule.

The Prospective Bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai-400 093 on or before September 25, 2023 before 04:00 PM and thereafter they need to submit their offer through the above mentioned website only on or before September 25, 2023 before 05:00 PM along with scan image of Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. Kindly note, in case prospective bidder(s) are unable to submit their offer through the website then signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai-400 093 on or before September 25, 2023 before 05:00 PM. Earnest Money Deposit DD/PO should be from a Nationalised/Scheduled Bank in favour of "ICICI Bank Limited" payable at Mumbai. For any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the e-auction or submission of tenders, kindly contact ICICI Bank Limited on 8454089353/7304915594.

Please note that Marketing agencies 1. M/s NexXen Solutions Private Limited 2. Augeo Assets Management Private Limited 3. Matex Net Pvt. Ltd., have also been engaged for facilitating the sale of

The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons. For detailed terms and conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s

Authorized Officer ICICI Bank Limited Date: August 02, 2023



Date: 02.09.2023

Place: - Mumbai

Bank of Baroda, Mumbai Metro West Region:- Sharda Bhavan, Shree Vaikunthlal Mehta Marg, Opp Mithibai College, Juhu Vile Parle, Mumbai – 4000056.Tele: 022 – 26119543 Email – recovery.mmwr@bankofbaroda.com

ANNEXURE-E - [Abridged Sale Notice for publication in News Papers] **SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES** "APPENDIX- IV-A [See proviso to Rule 6 (2) & 8 (6)] E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provisor

to Rule 6 (2) & 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is for recovery of below mentioned account/s. The details of Borrower/s/Guarantor/s/Secured Asset/s/Dues/Reserve Price/e-Auction date & Time, EMD and Bid Increase Amount are

Sr/ Lot No.	Name & address of Borrower/s /Guarantor/s/ Mortgagor (s)	Detailed description of the immovable property with known encumbrancesif any	Total Dues	Reserve Price, EMD amount, Bid Increase Amount	Property Inspection date & Time
1.	Mr.Milan Biswas Address:Flat No.405, B Wing, Om Shree Sai Dham CHS Ltd, Alkapuri Station Road, Village Achole, Nallasopara (east), Palghar –401 209	Flat No.405,4th floor, B Wing, Om Shree Sai Dham CHS Ltd, Alkapuri Station Road, Village Achole, Nallasopara (east), Palghar -401 209	Rs 18,06,974/- + Interest and costs from 14.08.22 less recover up to date	Rs.19,31,000/- Rs.1,93,100/- Rs.20,000/-	09.10.2023 & 11:00 AM to03:00 PM Mr. Nilesh Agarwal M-8657744591
2.	M/s. Prem Enterprises Address:Flat No.204, B-3, Khajuria Nagar B/3 Co-op Hsg Soc Ltd, Khajuria Tank Road, Kandivali (West), Mumbai – 400067	Flat No.204, 2nd Floor, Building No. B-3, Khajuria Nagar B/3 Co-op Hsg Soc Ltd, Khajuria Nagar, Khajuria Tank Road, Kandivali (West), Mumbai-400 067	Rs 1,60,42,740/- + Interest and costs from 01.12.17 less recover up to date	Rs.94,31,940/- Rs.9,43,194/- Rs.20,000/-	09.10.2023 & 11:00 AM to03:00 PM Mrs. Gouri Rane 8657744604
3	M/s. Shreeman Address:\Flat No. C/02, Ground Floor, C Wing, Versova Mangela Machimar Samaj Sarvodaya CHS Ltd., Plot No. 9 & 10, Juhu-VersovaLink Road, 4 Bunglows, Andheri (West),Mumbai-400053	Flat No.C/02,Ground Floor, C Wing, Versova Mangela Machimar Samaj Sarvodaya CHS Ltd., Plot No.9 & 10, Juhu-Versova Link Road, 4 Bunglows, Andheri (West), Mumbai-400053	Rs 88,93,361/-+ Interest and costs from 14.04.19 less recover up to date	Rs.75,68,000/- Rs.7,56,800/- Rs.20,000/-	09.10.2023 & 11:00 AM to03:00 PM Mrs. Sweta Misra M- 8657744565
4.	Mr.Yedukondalu Janesh Putti, Address:Flat No.104, 1st Floor, Building No.A/7, Pavanputra Residency CHSL, Situated at Durgesh Park of Village Kalher, Bhiwandi, District Thane –421302	Flat No.104,1st Floor, Building No. A/7, Pavanputra Residency CHSL, Situated at Durgesh Park of Village Kalher, Bhiwandi, District Thane – 421302	Rs 11,81,457/-+ Interest and costs from 31.03.19 less recover up to date	Rs.34,83,000/- Rs.3,48,300/- Rs.20,000/-	09.10.2023 & 11:00 AM to03:00 PM Ms. AshimaChauhan M- 8657744579
5.	Mr. Ritesh tribhuvan parmar Address:Fiat No. 104, 1st Floor, Wing-C, Royal Palms, Shurparak Nagar, Samel Pada, Nalsopara West,Nala Sopara, Palghar 401203	Flat No.104, 1st Floor, Wing-C, Royal Palms, Shurparak Nagar, Samel Pada, Nalsopara West, Nala Sopara, Palghar 401203	Rs 11,99,496/-+ Interest and costs from 15.05.2020 less recover up to date	Rs.14,64,984/- Rs.1,46,500/- Rs.20,000/-	09.10.2023 & 11:00 AM to03:00 PM Mrs. Rashi Sharma - 8657744520
6.	M/s. Apex Consumer Appliances Pvt Ltd Address:Plot No. 29-P, Off Kanjur Village Road, Opp. Crescent Industrial Estate, Kanjur Marg East, Mimbai400042	RCC Industrial Godown No. 1& 2, Ground Floor, Building No. B, Mahavir Complex, Village Anjur, Taluka Bhiwandi, District Thane 421302 RCC Industrial Godown No. 5 & 6, Ground Floor, Building No. B, Mahavir Complex, Village	+ Interest and costs from 31.03.2021 less recover up to date	Rs.1,32,81,250/- Rs.13,28,125/- Rs.20,000/- Rs.1,32,81,250/- Rs.13,28,125/-	09.10.2023 & 11:00 AM to03:00 PM Mr. Sunil Kumar - 8657744520
		Anjur, Taluka Bhiwandi, District Thane 421302 Industrial Unit No 1, Ground Floor, Building A, Crescent Industrial Estate, Kanjur Village Road, Kanjurmarg (East), Mumbai-400042		Rs.20,000/- Rs.1,29,84,388/- Rs.12,98,440/- Rs.20,000/-	
Dat	e & Time of E-auction:-11.10.2023, Timeing:- 14	1.00 HRS to 18.00 HRS Status of Poss	ession (Constructive/F	Physical):-Physic	al possession

For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. Also, prospective bidders may contact the authorized officer Mr. Gurvinder Singh on Tel No. 022-26127016 (Gurvinder Singh)

# PUBLIC NOTICE

www.navshakti.co.in

our clients Mr Bhavin Balwant Gaila that the original Share Certificate bearing No 18 bearing Distinctive Nos 86 to 90 (both inclusive) dated 20/09/1992 issued in the names of Mrs Sushila Padmakar Deshmukh & Mr Anil Padmakar Deshmukh and duly transferred in the names of Mr Hemanshu M Mehta & Mrs Manish M Mehta with regards the property being Flat No 205 on the 2nd Floo admeasuring about 540 Sq Fee Super Built up area on the 2nd Floor of the building known as Shant Darshan CHS Ltd constructed or land bearing CTS No 1518/A o Village Eksar situate at Shant Ashram, Eksar Road, Borivali(West) Mumbai-400103 has been lost misplaced and is not traceable. A Compliant no. 38440-2023 dated 08/05/2023 has been lodged with the Colaba Police Station in this regard

Any person who has found the same or having any claim in respect of the above referred premises or part thereof by way of sale, exchange mortgage, charge, gift maintenance, inheritance possession, lease, tenancy, lien license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust, right of prescription, or pre emption or under any Agreement of other disposition or under any decree, order or award or otherwise claiming howsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting their office at 310. Sai Chambers Near Santacruz Railway Station East Mumbai 400 055 within a period o 14 days of the publication hereo failing which the claim of such person(s) will be deemed to have been waived and/or abandoned. Dated 03<sup>rd</sup> day of September, 2023 M/s AK Legal Partners, Advocates

Authorised Officer Bank of Baroda

# Notice is hereby given on behalf of

Chola

Loan Account No-LBMUM00005227173

CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED Corporate Office: "Chola Crest", C54 & C55, Super B-4, Thiru Vi Ka Industrial Estate, Guindy, Chennai-600032, Tamil Nadu, India.

Branch Address: Office No.405, 4th Floor, Plot No.60, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai-400614.

**DEMAND NOTICE UNDER SECTION 13[2] OF THE SECURITISATION & RECONSTRUCTION** OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002

You, the under mentioned Borrower / Mortgagor is hereby informed that the company has initiated proceedings against you unde the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and that the Notice unde 13 (2) of the Act sent to you by Registered Post Ack. Due for Borrower/s has been returned undelivered. Hence, you are hereby called upon to take notice and pay the outstanding loan amount mentioned against the said account with interest accruing ther from within 60 days from the date of this publication, failing which the company will proceed against you by exercising its right unde Sub-Sec (4) of Section 13 of the Act by enforcing the below mentioned security to realize its dues with interests and costs. It is nee lles to mention that this notice is addressed to you without prejudice to any other remedy available to the company. Loan Account No. & Name and Address of the Borrower/s **Date of Demand Notice** Loan

Loan Account No's: HE02ROB00000004878, X0HEROB00001796554 & X0HEROB00003352094 :- Rajkaran Tiwari (Applicant), A/203, Shikhar Kunj, Building, Upper Govind Nagar, Kalilash Puri Road, Malad, East Maharashtra-400097. Also at: Flat No.401, 4th Floor, Crystal Tower CHSL, Rs.96,00,000/-Maruti Lane, Fort, Mumbai-400001. M/s Ambay Clearing Agency (Co-Applicant), A/203, Shikhar Kunj, Building, Upper Govind Nagar, Kalilash

21-08-2023 & Rs.22,41,775/-Rs.1.28.65.024/- as on 10-08-2023 together with further interest at 25,00,000/ontractual rate of interest

Amount(s)

& Amount Outstanding

Puri Road, Malad, East Maharashtra-400097. Also at: Flat No.401, 4th Floor, Crystal Tower CHSL, Maruti Lane, Fort Mumbai-400001. Seema Tiwari (Co-Applicant), A/203, Shikhar Kunj, Building, Upper Govind Nagar, Kalilash Puri Road Malad, East Maharashtra-400097. Also at: Flat No.401, 4th Floor, Crystal Tower CHSL, Maruti Lane, Fort, Mumbai-400001 SCHEDULE OF PROPERTY: - Flat No.401, 4th Floor, Crystal Tower CHSL, Maruti Lane, Fort, Mumbai-400001 Loan Account No.: X0HETNE00002355476 :-14-08-2023 &

Harbind Singh Chauhan (Applicant), Plot No.15 to 17, Flat No.D-802, Rs.1,42,88,947/- as on Opp. Rajivgandhi, Institute Sector-07 Ghansoli, Rabale, Maharashtra-09-08-2023 together with 2,30,00,000/-400701. Also at:- Plot No. 493, Tanmay, Sector 04, Ghansoli, Navi Mumbai further interest at Rabale 400701 & Flat No.101, 1st Floor, C Wing, Aum Shree Chsl, Plot contractual rate of interes No.4, Sector 5, Ghansoli-400701. Archana Singh Chauhan (Co-Applicant), Flat No.802, D Wing Patel Hights, Plo

No.15 to 17, Sector 07, Ghansoli, Rabale, Maharashtra-400701. Also at: Plot No. 493, Tanmay, Sector 04, Ghansoli, Nav Mumbai, Rabale 400701 & Flat No.101, 1st Floor, C Wing, Aum Shree CHSL, Plot No.4, Sector 5, Ghansoli-400701 Gopal Singh Chauhan (Co-Applicant), Flat No.198, Mannu Apartment, Lawyers, Mayur Vihar Phase-1, New Delhi 110091. Also at: Flat No. 802, 8th Floor, D Wing, Patel Heights CHSL, Plot No.15-17, Ghansoli, Rabale-400701. Also at Plot No.493, Tanmay, Sector 04, Ghansoli, Navi Mumbai, Rabale-400701 & Flat No.101, 1st Floor, C Wing, Aum Shree Chsl, Plot No.4, Sector 5, Ghansoli-400701. Chauhan Mailing Services (Co-Applicant), F/1 Aumshree CHS, Plot No.4 Sector No.5, Ghansoli, Rabale, Maharashtra-400701. Also at: Flat No.802 D Wing Patel Heights Plot, No.15 to 17, Sector 07, Ghansoli, Rabale, Maharashtra-400701 & Plot No.493, Tanmay, Sector 04, Ghansoli, Navi Mumbai, Rabale 400701 SCHEDULE OF PROPERTIES:- 1) Flat No. 802, 8Th Floor, D Wing, Patel Heights Chsl, Plot No 15-17, Ghansoli, Rabale 400701 2) Plot No.493, Tanmay, Sector 04, Ghansoli, Navi Mumbai, Rabale-400701.
3) Flat No.101, 1St Floor, C Wing, Aum Shree Chsl, Plot No.4, Sector 5, Ghansoli-400701

Date: 03-09-2023 Sd/- Authorised Officer Place: Mumbai

shares are held by them in physical form.

4. Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the

The Company has entered into an agreement with NSDL for facilitating remote e-

a) The remote e-voting facility will be available during the following period

Remote e-voting start date and time Sunday, September 24, 2023 (9:00 a.m. IST) Remote e-voting end date and time Tuesday, September 26, 2023 (5:00 p.m. IST) The e-voting module will be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change in

beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Wednesday, September 20, 2023 shall be entitled to avail the facility of remote evoting as well voting in the AGM through ballot papers. A Member can opt for only one mode of voting i.e. either through remote e-voting or by ballot papers.

Members are further informed that:

b) In case of any queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for members available at the Downloads section of www.evoting.nsdl.com or call at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at evoting@nsdl.co.in.

The Company has appointed Mrs. Dhanraj Kothari of M/s. D. Kothari & Associates,

6. It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Register of Members and Share Transfer Registers of the Company shall

BY ORDER OF THE BOARD

**Cholamandalam Investment And Finance Company Limited** 

# कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत आणि निगम कार्यालयः ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, HOUSING FINANCE LIMITED लोअर परेल, मुंबई-४०००१३, **सर्कल कार्यालयः** कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, ९बी २ रा मजला, पुसा रोड, न्यू दिल्ली-११००६०

## जोडपत्र IV कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (सीजीएचएफएल) प्राधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकृत अधिकारी द्वारे मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिलकतीचा कब्जा त्याला पटान काण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मटर ॲक्टच्या कलम् १३ उप-कलम् (x) अंतर्गत महवाचत सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये घेतला आहे. तारणमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम ९३ चे उपकलम (८) च्या तरतदीनसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सीजीएचएफएल च्या रकमेसह खालील नमूद पढील व्याजाच्या अधीन राहील

अ.	कर्जदार/हमीदाराचे नाव	तारणमत्तेचे वर्णन	मागणी सूचना तारीख	कब्जाची
क्र.		(स्थावर मिळकत)	आणि रक्कम	तारीख
۶.	(कर्ज खाते क्र. एलएनएचएलपीयुएन००००११५१४ पुणे शाखा) मयत दीपक अशोक भोसले (कर्जदार), सौ. कीर्ती आकाश म्हस्के (सह-कर्जदार)	गाव नाहरे, ता. हवेली, जिल्हा. पुणे, महाराष्ट्र - ४११०४१ स.क्र. ५०, हिस्सा क्र. ६वी/२, जिमन धारक वर बांधकमित ''औदुंबर क्लासिक' अशा ज्ञात बिल्डिंग क्र.ए, तिसरा मंजला वरील फ्लॅट क्र. ३०५, मोजमापित ४०८.१ ची.फू. म्हणजे ३७.९२ चौ.मी चे ते सर्व भाग आणि विभाग.	२०-०६-२०२३ रू. १४,९८,४९९/-	\$0-06-50-6

ठिकाण : पुणे, दिनांक : ०३-०९-२०२३ सही/- (प्राधिकृत अधिकारी), कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (सीजीएचएफएल) करिता

प्रत्यक्ष कब्जा सूचना शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १. प्लॉट क्र. बी-३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४०० ६०४.

नेम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड ,न्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१ँ२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांच त्रापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या 🛭 ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्या आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर, ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूसच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या भाराअधीन राहील.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ प्रत्यक्ष कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	शाखेचे नाव
۶.	दीपक विठ्ठल भडकुंबे आणि शिल्पा दीपक भडकुंबे/ एलबीपीयुएन०००२९७५८९९	पलॅट क्र ६०८, ६वा मजला, श्री सिद्धीविनायक पार्क, के-विंग, पुणे सासवड रोड लगत, वडकीगाव, महाराष्ट्र, पुणे-४१२३०८ (मोजमापित चटई क्षेत्र २८.८१ चौमी. बाल्कनी क्षेत्रासह)/ऑगस्ट २८, २०२३	जुलै ०६, २०२१ रु. ९,९६,९९२.००/-	पुणे
٦.	शिल्पा दीपक भडकुंबे आणि दीपक विञ्ठल भडकुंबे/ एलबीपीयुएन०००४६९९९७३	फ्टॅट क्र ६०८, ६वा मजला, श्री सिद्धीविनायक पार्क, के-विंग, पुणे सासवड रोड लगत, वडकीगाव, महाराष्ट्र, पुणे-४१२३०८ (मोजमापित चटई क्षेत्र २८.८१ चौमी. बाल्कनी क्षेत्रासह)/ऑगस्ट २८, २०२३	सप्टेंबर ०७, २०२१ रु. २,८३,८७१.००/-	पुणे
₹.	योगेश दत्तात्रय शिंदे आणि सोनाली रंगनाथ वाल्हेकर/ एलबीपीयुएन००००५१४७२१७	फ्लॅट क्र ४०७, ४था मजला, आदित्य वर्धन हाइट्स, ए बिल्डिंग, वडगाव, ता मावळ, पुणे ४१२१०६ (मोजमापित क्षेत्र ५५.५७ चौमी.) / ऑगस्ट २८, २०२३	एप्रिल २६, २०२२ इ. २१,८१,४९८.००	पुणे
8.	अश्वनी अमोल भोसले आणि अमोल एस भोसले/ एलबीपीयुएन००००३२६७८६९ आणि एलबीपीयुएन००००३३१३९४९	फ्लॅट क्र -२०८ प्लॉट क्र. ४५/४६, रिवार व्हॅली रेसिडेन्सी भिसे कॉलनी, ता मावळ वराळे, तळेगाव, महाराष्ट्र, पुणे- ४१०५०७ (मोजमापित चटई क्षेत्र ३५.५६ चौमी.)/ ऑगस्ट २९, २०२३	सप्टेंबर ०७, २०२१ रु. १४,६०,७५०.००/-	पुणे

वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील. दिनांक : सप्टेंबर ०२, २०२३ प्राधिकत अधिकारी

आयसीआयसीआय बँक लिमिटेड स्थळ :पुणे

> रजि. ए/डी/दस्ती/दारावर चिटकविणे/ढोल वाजविणे आणि प्रसिध्दी/डीआरटीचा सूचना फलक/डीआरटीचा सूचना फलक विक्रीची उद्घोषणा वसली अधिकारी-। यांचे कार्यालय

कर्ज वस्ली न्यायाधिकरण-।, मुंबई २ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅण्ड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५

आर. पी. क्र. १९७/२०१६ दिनांक: ३१/०८/२०२३

रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दसऱ्या परिशिष्टाच्या

नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उदघोषणा स्टेट बँक ऑफ इंडिया

मे. सैमा ॲग्रो इंडस्टिज प्रा. लि., आणि इतर

..प्रतिवादी **१. प्रक क्र. १: मे. सैमा ॲग्रो इंडस्ट्रिज,** विनायक व्ही. प्रभु यांची सोल प्रोप्रायटरशीप फर्म, जिचे कार्यालय आहे, १०, मर्क समोर, मार्वासादो, उसगाव, गोवा-

४०३४०७. **२. प्रक क्र. २: श्रीम. तारा व्ही. प्रभ,** प्रौढ, भारतीय रहिवासी, ज्यांचा पत्ता १७५-२४(३), शांतीनगर, रॉयल फुडस समोर, फोंडा, गोवा-४०३४०१.

३. प्रक क्र. ३: श्रीम. रेशा व्ही. प्रभु, प्रौढ, भारतीय रहिवासी, ज्यांचा पत्ता १७५-२४(३), शांतीनगर, रॉयल फूडस् समोर, फोंडा, गोवा-४०३४०९. **४. प्रक क्र. ४: श्रीम. जया कामथ<sup>ँ</sup>,** प्रौढ, भारतीय रहिवासी, ज्यांचा पत्ता अल्वारेस रोड, काद्री, मंगळूरु, तालुको, जिल्हा दक्षिणा, कन्नडा-५४७००२.

**५. प्रक क्र. ५: श्री. जयराम कामथ,** प्रौढ, भारतीय रहिवासी, ज्यांचा पत्ता अल्वारेस रोड, काद्री, मंगळूरु, तालुका, जिल्हा दक्षिणा, कन्नडा-५४७००२

ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. । मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडून व्याजासह रु. ४,३९,६०,४५५.८४/-(रुपये चार कोटी एकोणचाळीस लाख साठ हजार चारशे पंचावण्ण आणि पैसे चौऱ्याऐंशी मात्र) च्या वसुलीसाठी मूळ अर्ज क्र. १८० सन २००८ मध्ये वसुली प्रमाणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र/हकूमाप्रमाणे रु. २३,९३,७९,५१५.६०/**– (रुपये तेवीस कोटी त्र्याण्णव लाख एकोणऐंशी हजार पाचगे पंधरा आणि पैसे साठ मात्र)** ची रक्कम पढील व्याज, खर्च आणि प्रभारासह एकत्रित वसलीयोग्य आहे.

आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विकण्याचे आदेश दिले. आणि ज्याअर्थी, प्रक कडून वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत अर्ज दाखल झाल्यापासून द.सा. १२.२५% दराने पुढील व्याज आणि प्रभारासह **रु.** २४,०७,८०,८३९/- (रुपेये चोवीस कोटी सात लाख ऐंशी हजार आठशे एकोणचाळीस मात्र) ही रक्कम थकीत आहे.

. याद्वारे सुचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत ०६/१०/२०२३ रोजी द. २.०० ते द. ४.०० दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) 🕏 लिलावाने विकली जाईल आणि बोली **मे. सी** – १ इंडिया प्रा. लि. प्लॉट क्र. २०१, उद्योग विहार, फेज २, गल्फ पेट्रोकेम बिल्डिंग, बिल्डिंग क्र. २०१, गुरगाव, हरयाना, पिन-१२२०१५ यांची वेबसाईट मार्फत ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोलीं' मार्फत करण्यात येईल. वेबसाईट: www.bankeauctions.com, support@bankeauctions.com हेल्पलाईन क्र. +९१–१२४–४३०२०२०/२१/२२/२३/२४, संपर्क व्यक्ती: (i) श्री. भाविक पांड्या, मोबाईल ८८६६६८२९३७, ईमेल: Maharashtra@c1india.com आणि

प्रमाणपत्र धारकाचे प्रतिनिधी, पुढील तपशिलाकरीता संपर्क तपशिल: १) श्री. प्रणेश ठाकूर, मुख्य व्यवस्थापक, मोबाईल क्र.: ७०८७४३८९९९, २) श्री. बिपिन कुमार सिंग, सहाय्यक व्यवस्थापक मोबाईल क्र. ९७०२४७९७४९२.

खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्रतिवादींच्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सनिश्चित केले आहेत. ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टात विनिर्दिष्ट केले आहेत.

परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचामधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर. मिळकतीच्या एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतन रोकड झालेल्या रकमेतन देणे भागले तर. उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल, जर. विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे परावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल.

विक्रीशी संबंधित कोणतीही कती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली. संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि ग्वालील शर्तींच्या अधीन होईल.

जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंत हचा उद्घोषणेमधील कोणत्याही त्रटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.

	4. 10	नत्त्वा आसारा तत्त्वारा त्रासाराष्ट्रसार त्रासाच चरता								
l	अ.	मिळकतीचे वर्णन	निरिक्षणाची	राखीव किंमत	इअर रक्कम	बोली				
	क्र.		तारीख	(रक्कम रु.त)	(रु.त)	वाढविणे				
l	۶.	तेनका मिजार ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आणि मूडबिद्रिच्या उपजिल्हा	२९/०९/२०२३	३५,००,०००/-	३,५०,०००/-	२५,०००/-				
		नोंदणीतील तेनका मिजार गाव, मंगळुरु तालुका, दक्षिणा कन्नाडा जिल्हा येथे								
l		स्थित बिनशेती स्थावर मिळकत आणि मध्ये समाविष्ट: एसएन २३४, एसडी								
l		क्र. आयई क्लासिफिकेशन ड्राय- (कर्न्व्हटेड) एक्स्टेंट ए-सी ०.६०,								
ı		ਧੀਅੰਜ-ਸਿਟਕ								

- सर्वोच्च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणन घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबन असेल की. जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/ स्वीकारायची.
- तमाम जनतेकडून यादारे सदर ई-लिलाबात बोली मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन प्रस्तावासह दशर रक्कम रु. ३५,०००/- (रुपये पस्तीस हजार मात्र) ही आस्टीजीएस/एनईएफटीने मंबई येथील प्रमाणपत्र धारक बँकेचे खाते क्र. ३१०४९५७५१५५. स्टेट बँक ऑफ इंडिया. सीएम एसएआरबी एसएआरसी ठाणे, आयएफएससी कोड क्र. SBIN0061707 येथे जमा करावी. टॅन/पॅन कार्ड व पत्त्याच्या पराव्याच्या साक्षांकित छायाप्रती ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करव्यात. एकापेक्षा जास्त मिळकतीसाठीचे प्रस्ताव वेगवेगळे करावेत. इअर आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे ०४/१०/२०२३ रोजी सं. ४.३० पर्यंत. मिळकतींचे प्रत्यक्ष निरीक्षण मिळकतीच्या ठिकाणी २९/०९/२०२३ रोजी स. ११.०० ते सं. ४.०० मध्ये करता येईल.
- पॅन कार्ड, पत्ता परावा व ओळख परावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत व जर ते स्वतःच्या वतीने किंवा त्यांच्या मख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकती जमा केली पाहिजे, कसर केली तर बोली फेटाळली जाईल, कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या संचालक मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पुष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा परवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी **०४/१०/२०२३ रोजी सं. ४.३०** पर्यंत वसुली अधिकारी-।, डीआरटी-।, मुंबईकडे सादर करावी. कसूर केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही.
- .०. यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या **अंतिम बोली रकमेची २५% रक्कम** पुढील बँकेच्या कामाकाजाच्या दिवशी **सं. ४.३०** पर्यंत वरील परि.-९ प्रमाणे सदर खात्यात भरावी लागेल.
- ११. खरेदीदारांनी अंतिम बोली रकमेची ७**५% उर्वरित रक्कम** मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासुन **१५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी,** जर १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सदीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील व्यतिरिक्त. खरेदीदारांना रजिस्टार, डीआरटी-॥, मंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/- च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १.०००/ - पर्यंत २% दराने प्रबंधक, डीआरटी-। यांच्यांकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल.
- १२. विहित मदतीत प्रदानात कसर केल्यास. विक्री खर्च बाजला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरुन देणे बंधनकारक आहे.
- १३. मिळकत <mark>''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने''</mark> विकली जाईल.
- १४. कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पृढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखन ठेवलेले आहेत.

संच क्र.	जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या मालकीची असेल तेथे सह-मालकांच्या व सह-मालक म्हणून अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावांसह विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	मिळकत किंवा तिच्या कोणत्याही हिश्श्यावर निर्धारित महसूल	मिळकत ज्यास बांधील आहे अशा अन्य कोणत्याही भारांचे तपशील	मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि त्यांच्या स्वरुप व मूल्याबाबत अन्य कोणतेही ज्ञात तपशील
٧.	तेनका मिजार ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आणि मूडबिद्रिच्या उपजिल्हा नोंदणीतील तेनका मिजार गाव, मंगळुरु तालुका, दक्षिणा कन्नाडा जिल्हा येथे स्थित बिनशेती स्थावर मिळकत आणि मध्ये समाविष्ट: एसएन २३४, एसडी क्र. आयई क्लासिफिकेशन ड्राय – (कन्व्हंटेड) एक्स्टेंट ए-सी ०.६०, पोर्शन –मिडल	उपलब्ध नाही	उपलब्ध नाही	उपलब्ध नाही

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने सदर ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी दिले.



सही / -आशु कुमा वसली अधिकारी -डीआरटी-।, मुंबई

भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. (मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक) मध्यवर्ती कार्यालय: "मरुतागिरी", प्लॉट क्र. १३/९ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३. फोन :- ६१८९००८८/६१८९०१३४/६१८९००८३.

## कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकार, भारत को–ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २१.०८.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून प्रमुख कर्जदार: श्री. ज्ञानेश्वर पांडुरंग पाटिल यांना सूचनेतील नमूद रक्कम रु. १९,६४,८३९/- (रुपये एकोणीस लाख चौसष्ट हजार आठशे एकोणचाळीस मात्र) सह त्यावरील पुढील व्याज/प्रभार या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास सदर कर्जदार असमर्थ ठरल्याने, सदर कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खटला क्र. २७५/२०२२ मधील अतिरिक्त जिल्हाधिकारी, पालघर द्वारे मंजूर १२.०५.२०२२ रोजीच्या आदेशाला निष्पादनामध्ये तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकारी, वसई/मंडळ अधिकारी, विरार मार्फत खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा निम्नस्वाक्षरीकारांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ९ अन्वये दिनांक ०१ **सप्टेंबर, २०२३** रोजी घेतला आहे.

विशेषत: सदर कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. च्या रक्कम **रु. १९,६४,८३९/- (रुपये एकोणीस लाख चौसष्ट हजार आठशे एकोणचाळीस मात्र)** सह त्यावरील पुढील व्याज/प्रभार या रकमेच्या

श्री. ज्ञानेश्वर पांडुरंग पाटिल यांच्या द्वारे मालकीचा वीर सावरकर रोड, बेगर्स होम जवळ, पंच पायरी, विरार (पूर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर- ४०१३०३ येथे स्थित गाव नारंगीच्या जुना सर्व्हे क्र २८, नविन सर्व्हे क्र. २२३, हिस्सा क्र. १सी धारक जिमनीवर बांधकामित गणेश नगर बिलिंडग क्र. ३ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड च्या वैष्णवी गणेश नगर अशा ज्ञात बिलिंडग क्र. ३ च्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ३०९, मोजमापित ५०० चौ.फूट बिल्टअप क्षेत्र म्हणजेच ४६.४५

चौ.मीटर्स सुपर बिल्टअप क्षेत्र आणि सीमाबद्धतेने: पूर्व : रहिवासी बिल्डिंग, उत्तर : अंतर्गत रोड/लक्ष्मी दर्शन,

पश्चिम : वैष्णवी गणेश नगर बिल्डिंग क्र. ०२, दक्षिण : रहिवासी बिल्डिंग.

ठिकाण: विरार सही / -प्राधिकत अधिकारी दिनांक: ०१.०९.२०२३



नि. क्र. ४५

...अर्जदार

## बेदमुथा इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : एल ३१२००एमएच१९९०पीएलसी०५७८६३ नोंदणीकृत कार्यालय: ए -७० /७१ /७२, स्टाईस , मुसळगाव एमआयडीसी सिन्नर शिर्डी रोड, सिन्नर, नाशिक - ४२२११२ दरध्वनी: ०२५५१-२४०३२०

## र्वोबसाइटः www.bedmutha.com, ई-मेलः cs@bedmutha.com ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

१. याद्वारे सूचना देण्यात येत आहे की बेदमुथा इंडस्ट्रीज लिमिटेड (''कंपनी'') ची तेहतिसावी (३३ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी १२:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ''व्ही सी '') (''कंपनी'') होणार आहे. / कंपनी कायदा, २०१३ (''अधिनियम'') च्या लागू तरतुर्दींचे योग्य पालन करून इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (''ओएवव्हीएम '), त्याखाली बनवलेले नियम एमसीए) च्या सामान्य परिपत्रक क्रमांक १४ /२०२० सह वाचले जातात, १७ /२०२० , २० /२०२०, ० २ /२०२२ आणि १० /२०२२ दिनांक ०८ एप्रिल २०२०, एप्रिल १३, २०२०, दिनांक ०५ मे २०२०, ०५ मे २०२२ आणि डिसेंबर २८, २०२२ (अनुक्रमे डिस्प्ले आणि रिक्विइस्टबीआय) एजीएम सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी दिनांक १२ मे २०२०, दिनांक १३ मे २०२२ आणि दिनांक ०५ जानेवारी २०२३ रोजीच्या सेबी परिपत्रकासह विनियम, २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन'') वाचले.

वरील परिपन्नकांचे पालन करून, २०२२ -२३ आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह एजीएम च्या सुचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आधीच सर्व सदस्यांना ईमेल केल्या गेल्या आहेत ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / आरटीए / डिपॉझिटरीज सहभागी

२. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या दृष्टीने कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर आवश्यकता) विनियम, २०१५) च्या संबंधित तरतुर्दीसह वाचलेले लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाइम)द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्लॅटफॉर्मचा वापर करून एजीएम सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर त्यांच्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत देण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करताना आनंद होत आहे. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही त्यांच्यासाठी एजीएमच्या दिवशी सभेदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदानाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल. मंडळाने श्री सचिन शर्मा यांची नियुक्ती केली आहे आणि त्यांना अपयशी ठरल्याने शर्मा आणि त्रिवेदी एल एल पी चे नियुक्त भागीदार श्री विश्वनाथ, (फर्म रजि. क्रमांक एएडब्ल्यू-६८५० ), प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्त केले आहेत. पद्भत सदस्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात:

- ए) कट-ऑफ तारखेनुसार, म्हणजे सोमवार, दिनांक १८ सप्टेंबर, २०२३ रोजी प्रत्यक्ष किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य अशा रिमोटद्वारे ई-मतदान नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात.
- रिमोट ई-मतदान कालावधी शुक्रवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९:०० वाजता सुरू होईल. आणि रविवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ०५ .०० वाजता संपेल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल त्यानंतर लिंक इनटाइमद्वारे अक्षम केले जाईल. रिमोट ई-व्होटिंगला उक्त तारीख आणि वेळेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही.
- कोणतीही व्यक्ती, जी सूचना पाठवल्यानंतर आणि शेअर्स धारण केल्यानंतर, दिनांक १८ सप्टेंबर, २०२३ रोजी शेअर्स घेते आणि कंपनीचा सदस्य बनते, ती evoting@linkintime.co.in वर ईमेल पाठवन लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. त्याचा/तिचा फोलिओ क्रमांक/डीपी आयडी आणि क्लायंट आयडी क्रमांक नमूद करून. तथापि, जर तुम्ही लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ई-व्होटिंगसाठी आधीच नोंदणीकृत असाल, तर तुम्ही तुमचे मत देण्यासाठी तुमचा बाहेर पडणारा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरू
- इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएम मध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि व्हीसी /ओएव्हीएम द्वारे एजीएम मध्ये भाग घेणारे सदस्य, ज्यांनी यापूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही ते सभेत त्यांचा हक्क बजावण्यासाठी उपलब्ध असतील.
- ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना सभेत पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.
- एफ) कोणत्याही व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकाच्या रजिस्टरमध्ये केवळ कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल, ती सभेत दूरस्थ ई-मतदान किंवा मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.
- जी) एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी तपशीलवार सूचना एजीएम सचनेमध्ये प्रदान केल्या आहेत.
- एच) सदस्यांनी लक्षात ठेवावे की ३३ व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी वार्षिक अहवाल. कंपनीच्या वेबसाइटवर (www.bedmutha.com), लिंक इनटाइमच्या वेबसाइटवर (https://instavote.linkintime.co.in) तसेच स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (म्हणजे एनएसई आणि बीएसई ) उपलब्ध आहेत.
- आय)ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, सदस्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न ('एफएक्यू') आणि इन्स्टाव्होट ई-व्होटिंग मॅन्युअल https://instavote.linkintime.co.in वर, मदत विभागाखाली उपलब्ध आहेत किंवा पाठवू शकतात. enotices@linkintime.co.in वर ईमेल करा किंवा येथे संपर्क करा: - दूरध्वनी: ०२२ -४९१८ ६०००. सदस्य कंपनीशी ई-मेल: cs@bedmutha.com वर देखील संपर्क साधू शकतात.

# पुस्तक बंद

कलम ९१ आणि कंपनी कायदा, २०१३ च्या इतर लागू तरतुदी आणि सेबीच्या नियमन ४२ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ आणि इतर लागू तरतुदी, जर असतील तर, याद्वारे सूचित केले जाते की शेअर ट्रान्सफर बुक्स आणि रजिस्टर ऑफ मंगळवार, दिनांक १९ सप्टेंबर, २०२३ ते सोमवार, दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवसांसह) कंपनीच्या ३३ व्या एजीएमच्या उद्देशाने सभासद बंद राहतील.

> अजय टोपले कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सदस्यत्व क्रमांक: ए२६९३५

बेडमुथा इंडस्ट्रीज लिमिटेड साठी

तारीख: ०२ सप्टेंबर २०२३ ठिकाण : सिन्नर, नाशिक

# कराडजवळील जखिणवाडीतील विहिरीत पडले बिबट्याचे बछडे

कराड: येथून हाकेच्या अंतरावरील जखिणवाडी, ता.कराड येथील मेंढवडा-धनगरवाडा परिसरातील एका विहिरीत बिबट्याचे दोन बछडांना पडल्याची घटना शनिवारी २ रोजी सकाळी उघडकीस आली. विहीर मालक सुखदेव येडगे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. विहिरीत पडलेले बिबट्याचे बछडे विहिरीतुन सुटका होण्यासाठी बराचवेळ धडपड करत होते. अखेर गावातील स्थानिक युवकांनी वनविभागाच्या सहाय्याने लोखंडी पिंजरा विहिरीत सोडत त्याच्या मदतीने दुपारी उशिरा दोन्ही बछड्यांना विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळवले.

जखिणवाडी येथील सुखदेव येडगे यांच्या मालकीच्या विहीरीला कठडे बांधलेले आहेत. परंतु एका बाजूने कठडे ढासळल्याने तेथील माती विहिरीत पडली आहे. सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्याने बछडे त्या बाजूने पाणी पिण्यासाठी विहिरीत उतरण्याचा प्रयत्न करत असताना तेथून ते विहीरीत पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबतची माहिती सकाळी १० वा. विहीर मालक सुखदेव येडगे यांना मिळताच त्यांनी विहिरीकडे धाव घेत वन विभागाला कळवले. वळली गावातील स्थानिक तरुण कार्यकर्तेही विहिरीकडे आले असता, त्यांनी वनविभागाच्या मदतीने जवळपास दोन तासाच्या परिश्रमानंतर बछड्यांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढत वाचविले. सध्या दोन्ही बछडे वनविभागाच्या ताब्यात असून, सुखरूप आहेत. आता बछड्यांची आणि मादी बिबट्याची भेट घडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वन विभागाचे वनक्षेत्रपाल तुषार नवले यांनी

## जाहीर सुचना

या जाहीर नोटीशीद्वारे सर्वसंबंधीतांना व तमाम जनतेला कळविण्यात येत आहे की, मौजे-ओवळा, तालुका व जिल्हा- ठाणे येथील नवीन गट क्रं. ११७, हिस्सा नं. ३अ (जुना सर्व्हे क्रं. ८७, मुळ गट क्रं. ११७ हिस्सा क्रं. ३), हया एकूण २४६८ चौ. मिटर क्षेत्रफळाची मालमत्ता (सदरहू मिळकत), सर्व भारांपासून आणि योग्य संशयातून मुक्त आणि त्यातील मालकी शीर्षकाचे हक्क आणि हितसंबंध यासह मालक - श्री. सिद्धांत सुनिल बंब आणी सौ. जया अनिल बंब यांनी माझे अशिलांना विकासकराराने किंवा साठेकराराने देण्याचे मान्य व कबुल केलेले आहे व त्यांचे सदरहू मिळकतीमधील मालकी हक्क निर्वेध असल्याचे सांगीतले आहे व ते तपासण्यासाठी ही नोटीस देण्यात येत आहे.

अशा सर्व व्यक्ती ज्यांचे सदरह् मिळकतीबाबत विक्री, हस्तांतरण, सुपूर्दगी, गहाणवट, धारणाधिकार, भाडेपट्टी, विश्वस्त, दाने, आकारणी, सुविधाधिकार, ताबेदारी, वारसाहक्क किंवा इतर कुठल्याही प्रकारे दावे अगर हितसंबंध गुंतलेले असतील त्यांनी खाली दिलेल्या कार्यालयाच्या पत्यावर ती सर्व माहीती लेखी स्वरूपात व संबंधीत दस्तऐवजांच्या प्रमाणीत प्रतीसह या नोटीशीच्या प्रसिद्धीपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. तसे न केल्यास, कठल्याही दाव्याचा संदर्भे लक्षात न घेता आमचे अशिल सदरहू संबंधीत जमीन मालकांशी सदरहू मिळकतीसंबंधी विकासकरार किंवा साठेकरार करण्यास मुक्त राहतील आणि असे दावे सोंडून देण्यात आले आहेत असे समजण्यात येईल.

आज दिनांक :- ०२ सप्टेंबर, २०२३. संजय अनंत कानडे कार्यालयाचा पत्ता :-१०१, कुंदचंद्र अपार्टमेंट, विकासक/खरेदीदार यांचे वकील आणि सल्लागार

हॉलीक्रॉस हायस्कुलच्या समोर, के - व्हीला, ठाणें (पश्चिम) ४००६०१,

फोनः २५४७ १७४४

## जाहीर सुचना

या जाहीर नोटीशीद्वारे सर्वसंबंधीतांना व तमाम जनतेला कळविण्यात येत आहे की, मौजे ओवळा, तालुका व जिल्हा- ठाणे येथील नवीन गट क्रं. ११७ हिस्सा नं. २/१ब ( जुना सर्व्हें क्रं. ८७, मुळ गट क्रं. ११७ हिस्सा क्रं. २), हया एकूण १४४० चौ. मिटर क्षेत्रफळाची मालमत्ता (सदरहू मिळकत), सर्व भारांपासून आणि योग्य संशयातून मुक्त आणि त्यातील मालकी शीर्षकाचे हक्क आणि हितसंबंध यासह मालक - श्री. अनिल चं. बंब, सौ. जया अनिल बंब, श्री. अमिन उर्फ अमित अनिल बंब, श्री. राहूल अनिल बंब, श्रीमती, छाया सुनील बंब आणी श्री. सिद्धांत सुनिल बंब यांनी माझे अशिलोंना विकासकराराने किंवा साठेकराराने देण्याचे मान्य व कबुल केलेले आहे व त्यांचे सदरहू मिळकतीमधील मालकी हक्क निर्वेध असल्याचे सांगीतले आहे व ते तपासण्यासाठी ही नोटीस देण्यात येत आहे.

अशा सर्व व्यक्ती ज्यांचे सदरहू मिळकतीबाबत विक्री, हस्तांतरण, सुपूर्दगी, गहाणवट, धारणाधिकार, भाडेपट्टी, विश्वस्त, दान, आकारणी, सुविधाधिकार, ताबेदारी, वारसाहक्क किंवा इतर कुठल्याही प्रकारे दावे अगर हितसंबंध गुंतलेले असतील त्यांनी खाली दिलेल्या कार्यालयाच्या पत्यावर ती सर्व माहीती लेखी स्वरूपात व संबंधीत दस्तऐवजांच्या प्रमाणीत प्रतीसह या नोटीशीच्या प्रसिद्धीपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. तसे न केल्यास, कुठल्याही दाव्याचा संदर्भ लक्षात न घेता आमचे अशिल सदरहू संबंधीत जमीन मालकांशी सदरहू मिळकतीसबंधी विकासकरार किंवा साठेकरार करण्यास मुक्त राहतील आणि असे दावे सोडून देण्यात आले आहेत असे समजण्यात येईल.

आज दिनांक :- ०२ सप्टेंबर, २०२३. कार्यालयाचा पत्ता :-संजय अनंत कानडे १०१, कुंदचंद्र अपार्टमेंट, विकासक/खरेदीदार यांचे वकील आणि सल्लागार हॉलीक्रॉस हायस्कुलच्या समोर, के - व्हीला, ठाणे (पश्चिम) ४००६०१,

# लव्हेबल लिंगेरी लिमिटेड

सीआयएन: एल १७११०एमएच १९८७पीएलसी०४४८३५ नोंद.कार्या :: ए-४६, स्ट्रीट नं. २, एमआयडीसी, अंधेरी (ए), मुंबई - ४०० ०९३, महाराष्ट्र. फोन क्र. +९१-०२२-२८३८३५८१ फॅक्स क्र. +०२२-९१२८३८३५८२. र्ड-मेल: corporate@lovableindia.in वेबसाइट: www.lovableindia.ir

# दूरस्थ ई-मतदान माहिती आणि पुस्तक बंद

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की **लव्हेबल लिंगेरी लिमिटेड** (''कंपनी'') ची ३६ वी वार्षिव सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हसी) / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय आयोजित केली जाईल. कंपनी कायदा २०१३ (''कायदा'') च्या ारतदी आणि त्याखाली बनवलेले नियम. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस रेग्यलेशन, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्यलेशन्स'') च्या तरतदींचे पालन करून आणि सामान्य परिपत्रव क्रमांक १४/२०२० सह वाचा ८ एप्रिल २०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२०, दिनांक ०५ मे २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २०/२०२०, दिनांक १३ जानेवारी २०२१ रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ०२/२०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २/३ २०२२ आणि ३/२०२२ दिनांक ०५ मे २०२२, सामान्य परिपत्रक क्रमांक १०/२०२२ आणि ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ("एमसीए") आणि/किंवा सिक्युरिटी अँड एक्सचेंज यांनी जारी केलेली इतर लागू परिपत्रके भारतीय मंडळ (''सेबी'') (एकत्रितपणे संबंधित परिपत्रके म्हणून संदर्भित) ३६ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये सूचीबद्ध केल्यानुसार व्यवसाय व्यवहा करण्यासाठी. एजीएमच्या सूचनेमध्ये तपशीलवार वर्णन केल्यानुसार सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे भाग घेणारे सदस्य कायद्याच्या कलम १०३ नसार एजीएमसाठी कोरमच्या हेतने गणले जातील. २७ सप्टेंबर २०२३ रोजी होणाऱ्या एजीएमच्या उहेशाने कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स **शनिवार, २३ सप्टेंबर २०२३ ते बुधवार, २७ सप्टेंबर** २०२३ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील.

संबंधित परिपत्रकांचे पालन करून, उपरोक्त सूचना आणि कंपनीचा ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्य आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/आरटीए (लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड(एलआयआयपीएल)/डिपॉझिटरी सहभाग मध्ये नोंदणीकत आहेत अशा सर्व सदस्यांना पाठवले जातील. सचना आणि वार्षिक अहवाल कंपनी संकेतस्थव vww.lovableindia.in आणि स्टॉक एक्सचेज अर्थात बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि इंडियाचे संकेतस्थळ अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि https://instavote.linkintime.co.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात. एजीएममध्ये सहभाग . होण्याच्या सचना एजीएमच्या नोटिसमध्ये दिल्या आहेत. सभासदांना विनंती आहे की त्यांनी एजीएमच्या नोटिसमधील सर्व सूचना काळजीपर्वक वाचा आणि विशेषत: एजीएममध्ये सामील होण्याच्या सचना रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंग. कंपनी कायदा २०१३ च्या तरतुर्दीनुसार आणि त्याखाली बनवलेले नियम खालीलप्रमाणे आहेत :

. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व व्यवसाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे व्यवहार केले

कट ऑफ तारीख **बुधवार, २० सप्टेंबर २०२३** आहे.

. रिमोट ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ **शनिवार, २३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी** ९.०० वाजता (भा.प्र.वे.).

रिमोट ई-मतदान संपण्याची तारीख आणि वेळ **मंगळवार. २६ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.००** वाजता (भा.प्र.वे.) आहे. रिमोट ई-व्होटिंगला २६ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेच्या (भा.प्र.वे.) पढे परवानगी दिली जाणार नाही. या कालावधीत, सदस्य त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. त्यानंतर, रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल एलआयआयपीएल द्वारे अक्षम केले जाईल. बुधवार, २० सप्टेंबर २०२३ (''कट-ऑफ तारीख'') पर्यंत कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअरमध्य ु सदस्यांचे मतदानाचे अधिकार त्यांच्याकडे असलेल्या इक्टिी शेअर्सच्या प्रमाणात असतील. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्य कटऑफ तारखेपर्यंत नोंदवले गेले आहे, ती केवळ एजीएममध्ये सामील होण्याचा आणि रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. एजीएम कोणतीही व्यक्ती जी नोटीस पाठवल्यानंत कंपनीचा सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेला म्हणजे बुधवार, २० सप्टेंबर २०२३ रोजी कंपनीचे शेअर्स धारण करते आणि ज्याचा पॅन कंपनीकडे नोंदणीकृत नाही अशा व्यक्तींना ई-मतदान आरटीए/कंपनीला instameet@linkintime.co.in/corporate@lovableindia.in वर लिहून ई-मतदानाचा उद्देश कोड

भविष्यातील सर्व पत्रव्यवहारासाठी ई-मेल पत्त्याची नोंदणी करण्यासाठी, सदस्यांना विनंती आहे की कृपया

खालील प्रक्रियेचे अनुसरण करा.							
भौतिक स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्य	करण्यासा भागधारव आणि अ कार्ड) र https://v	desk@li ठी शेअस् इ, शेअर इ धार (दोन वैकल्पिक web.linki	nkintime.c ि: कृपया गमाणपत्राची हींची स्वयं- रित्या, भौर्ग intime.co.i	o.in विनंती फोलिओ ब्र स्कॅन केलेल साक्षांकित स् तेक स्वरुप in/EmailRe	पाठवा.: ई- नमांक, नाव ो प्रत (समोर कॅन कॉपी पॅन मध्ये शेअर	लिमिटेड मेल पत्याची प्रदान करा ' आणि मागिल न कार्ड आणि र्म असलेले Register.htr शकतात.	नोंदणी भौतिक ा), पॅन आधार सदस्य
डिमॅटमध्ये शेअर धारण करणारे सदस्य	कृपया तुम् अनुसरण		शी संपर्क स	ाधा आणि तुः	मच्या डीपीने	सुचवलेल्या प्र	क्रियेचे

एजीएमच्या सूचनेमध्ये सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएमच्या वेळी ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत कोणत्या पद्धतीने देऊ शकतात यासंबंधीच्या सूचना असतील. एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २३ साठी वार्षिक अहवाल सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल

पत्त्यांवर लागू कायद्यांनुसार योग्य वेळी पाठवला जाईल.

ठिकाण: मुंबई

तारीख: २ सप्टेंबर, २०२३

लव्हेबल लिंगेरी लिमिटेड साठी

विनेश विजयन थझम्पल कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

# ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत करत होता रुग्णावर उपचार

कराड: पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी चक्क मद्यप्राशन करून रुग्णांवर उपचार करत असताणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जागृत नागरिकांनी या मद्यप्राशन केलेल्या डॉक्टरला वैद्यकीय तपासणीसाठी वाठार पोलिसांच्या ताब्यात दिले असता तो मद्यप्राशन केलेची निष्पन्न असून शल्यचिकित्सकांनी त्याच्यावर हकालपट्टी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. डॉ.अरुण जाधव असे संबंधित डॉक्टरचे नाव आहे.

पिंपोडे बुद्धक येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवार रात्री आठ वाजता राऊतवाडी व वाघोलीचे काही रुग्ण उपचारासाठी आले होते. त्यावेळी तेथे कर्तव्यावर असणारे डॉ. अरुण जाधव यांनी मद्य प्राशन केल्याची शंका एका रुग्णाला आली. त्यानंतर रुग्णाने उपचारास नकार देत ग्रामस्थांना हा विषय सांगितला. ही माहिती समजताच रुग्णालयात ग्रामस्थ व तरुण जमा झाले.

यावेळी रुग्णालयात उभ्या असलेल्या डॉक्टरच्या कारमध्ये ग्लास व दारूच्या रिकाम्या बाटल्याही सापडल्या.

# जाहीर सूचना

माम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते कि, प्लॉट क्र ४० आणि सेक्टर क्र. १७ धारक गाव: वाशी, तालुक आणि जिल्हा: ठाणे, नवी ,मुंबई - ४०० ७०५ येथे स्थित ओम साईधाम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग मोसायटी लि. अशा जात सोसायटीमधील ४थ्य गजल्यावरील फ्लॅट क्र. ४०४, क्षेत्र मोज. ६१० चौ. फू. (बिल्ट-अप क्षेत्र) च्या संदर्भातील एका भागाचे विक्रे म्हणन श्रीम. अनपमा मल्होत्रा आणि इतर भागाचे खरेदीदार म्हणून श्रीम. माधुरी प्रकाश सावंत आणि मापदण्यामागवा नाही आणि त्याबदलची तका लॉस्ट ऑफ प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन क्र. २२५९/२०२३ गरक ०२.०९.२०२३ रोजीस वाशी पोलीर स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

ज्याअर्थी श्रीम. माधुरी प्रकाश सावंत ह्या सदर फ्लॅट क्र ४०४ विकण्यास इच्छुक आहेत.कोणत्याही व्यक्तींकडे वरील सदर मूळ गहाळ दस्तावेजांचा कब्जा असल्यार किंवा त्याबद्दल माहिती असल्यास आणि कोणत्याही यक्तीस सदर मिळकतीच्या संदर्भात वारसा, शेअर विक्री, गहाण, भाडेपट्टा, विभागणी भेट, निर्वाह, कुळवहिवाट, धारणाधिकार, प्रभार, करार, जप्ती ञ आदेश, स्टे, हुकूम किंवा कोणत्याही प्रकारचा अन्य गरच्या मार्गे कोणत्याही प्रकारचा दावा किंवा हक्ष मसल्यास कृपया तसे निम्नस्वाक्षरीकार विकलांन वालील नमूद पत्त्यावर सदर प्रकाशनाच्या तारखेपासून ४ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांच्या लिखित गहितीसह हातपोहच किंवा नोंदणीकृत पोस्ट ए. डी. द्वारे कळवावे.

मदर दिनांक ०२ सप्टेंबर, २०२३ ॲड. किरण तिवारी फ्लॅट क्र. ५०६, बी - विंग, बालाजी प्राईड अपार्टमेंट, जय भारत स्कलजवळ, सागाव, डोंबिवली (पूर्व), जिल्हा: ठाणे

### जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते कि, श्री. दिपक अमृतल

गांचाळ हे गाव मागाठाणे. तालका बोरिवलीच्य सी.टी.एस. क्र. १६८/१०/१ आणि १६८/११ (भाग) धारक जमिनीवरील बोरिवली (पू), मुंबई - ४०० ०६६ येथे स्थित गंदेचा प्रीमियर सीएचएस लि. अशा ज्ञात इमारतीमधील फ्लॅट क्र. ४०४ त्यासह कार पार्किंग येसचे सदस्य आणि मालक होते. सदर मालक आणि प्तोसायटीचे मालक श्री. दिपक अमृतलाल पांचाळ यांचे २१.११.२०१९ रोजी निधन झाले. सदर १) श्री. सुरेश अमृतलाल पांचाळ आणि २) सौ. उषा अशोक पांचाळ हे सदर श्री. दिपक अमृतलाल पांचाळ यांचे एकमेव कायदेशीर वारसदार आहेत.

आमचे अशील हे १) श्री. सुरेश अमृतलाल पांचाळ आणि २) सौ. उषा अशोक पांचाळ यांच्याकडून सदर मिळकतीमधील सर्व हक्क. नामाधिकार आणि हितसंबंध . संपादित करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत. क्रोणतीही व्यक्ती जिला सदर फ्लॅट क्र. ४०४ वरील सदर

मेळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागामध्ये भाडेपटटा, धारणाधिकार, भेट, परवाना, वारसा, विक्री, अदलाबदल, सुविधाधिकार, गहाण, प्रभार किंवा अन्य कसेहीच्या मार्गे कोणताही दावा, हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध असल्यास तसे लिखित स्वरूपात तशा दाव्याच्या सविस्तर तपशिलासह निम्नस्वाक्षरीकारांन खालील नमूद पत्त्यावर दस्तावेजी पुराव्यासह सद**्** सचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासन १५ दिवसांच्या . आत कळवाने. वरील सदर कालावधीत आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर असे गृहीत धरले जाईल कि, वरील सदर दस्तावोजांसाठी कोणीही दावेदार नाहीत आणि सदर मिळकतीसाठीदेखील दावेदार नाहीत आणि आमचे अशील सदर मिळकतीच्या खरेदीसाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतील. जर वरील सदर दस्तावेज सापडले तर ते खालील नमूद पत्त्यावर परत करावेत.

ठिकाण: मंबई दिनांक: ०३/०९/२०२३

सही/ स्मिता आर. घाडी वकील, उच्च न्यायालय, मुंबई शॉप क्र. ७६/ईएमपी७५/फेज ४, ठाकूर गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई - ४००१०१